



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण
प्राधिकृत प्रकाशन

बुधवार, मे १०, २००६/वैशाख २०, शके १९२८

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग चार

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम

अनुक्रमणिका

	पृष्ठे
सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम	. . १७८-१७९
दिनांक ९ मे २००६ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.	

अ. मा. शिंदेकर,
सचिव,
महाराष्ट्र शासन,
विधी व न्याय विभाग.

सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १० मे २००६ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१९६१ चा **ज्याअर्थी**, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० म्हा. २४. यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या सत्तावन्नाच्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, २००६ संक्षिप्त नाव. असे म्हणावे.

(१७८)

भाग चार—४०

[किंमत : रुपये ९.००]

सन १९६१ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक २४ याच्या
कलम १०१ ची
सुधारणा.

२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (यात यापुढे ज्याचा निर्देश १९६१ चा
“मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या कलम १०१ मधील,— महा. २४.

(क) पोट-कलम (१) मध्ये, “निबंधकास ” या मजकुराने सुरू होणाऱ्या व “प्रमाणपत्र देता येईल ” या मजकुराने संपणाऱ्या मजकुराऐवजी, “निबंधकास, विहित करण्यात येईल अशा रीतीने चौकशी केल्यानंतर, थकबाकी म्हणून देय असलेली रक्कम प्रमाणपत्रात नमूद करून त्या रकमेच्या वसुलीसाठी एक प्रमाणपत्र देता येईल. असे प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता करावयाचा अर्ज विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशी कार्यपद्धती अनुसरून करण्यात येईल आणि अशा अर्जासोबत विहित करण्यात येईल अशी फी व दस्ताऐवज जोडण्यात येतील ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) पोट-कलम (२) मध्ये, “त्यास योग्य वाटेल ” या मजकुराऐवजी, “विहित करण्यात येईल ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९६१ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक २४ याच्या
कलम १६५ ची
सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम १६५ मध्ये, पोट-कलम (२) मधील खंड (एकोणसाठ) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :—

“ (एकोणसाठ-अ) कलम १०१ अन्वये, वसुलीसाठी प्रमाणपत्र देण्यासाठी निबंधकाने ज्या रीतीने चौकशी करावयाची ती रीत ; असे प्रमाणपत्र देण्याकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना व कार्यपद्धती आणि त्यासोबत द्यावयाची फी व जोडावयाचे दस्ताऐवज विहित करणे ; ”.